

महाराष्ट्र विधान सभा

तिसरे अधिवेशन, २०१८

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

अकोला शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याबाबत

(१) ८२०० (०६-०४-२०१८). श्री.गोवर्धन शर्मा (अकोला पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला हे अतिसंवेदनशील शहर असून या शहराचा विस्तार वाढला आहे तसेच लोकसंख्याही वाढलेली असल्याने येथे गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढल्याने शहर व जिल्ह्यासाठी गृह विभागातील विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी (अकोला प.) यांनी दिनांक २८ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास मा. मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त निवेदानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-१०-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

(२) अकोला शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर परिणामकारक व प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी अकोला येथे पोलीस आयुक्तालय निर्माण करण्याचा व पोलीस आयुक्तालयासाठी विविध संवर्गातील पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव कार्यवाहीधीन आहे.

गृह विभाग, शासन निर्णय दिनांक ०६.०८.२०१५ अन्वये पोलीस विभागातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक या पदापर्यंतचे पोलीस अधिकारी/कर्मचारी यांना साप्ताहिक सुट्टीच्या मोबदल्यात त्यांना देय असलेल्या दैनिक भत्त्याच्या दरात वाढ केली असून त्यानुसार सदर पोलीस अधिकारी/कर्मचारी यांना देय असलेले एका दिवसाचे वेतन (मुळ वेतन अधिक भत्ते) दैनिक भत्ता म्हणून मंजूर करण्यात आला आहे.

तसेच पूर्वी पोलीस हवालदार व पोलीस नाईक यांची वेतनश्रेणी रु.५२००-२०२०० ग्रेड वेतन २४०० याप्रमाणे एकसमान होती. तथापि वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक १९.०५.२०१७ अन्वये पोलीस हवालदार यांना महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम,

२००९ मध्ये दिलेल्या रु.२४००/- ग्रेड वेतनात रु.१००/- ची वाढ करून सुधारीत ग्रेड वेतन रु.२५००/- अशी सुधारणा करण्यात आली आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालय सुरु करण्याची कार्यवाही विधी व न्याय विभागामार्फत करण्यात येत आहे. तसेच विधी व न्याय विभागाच्या विनंतीच्या अनुषंगाने राज्यातील प्रत्येक न्यायालय हे कारागृहाशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे जोडण्याबाबतची कार्यवाही गृह विभागामार्फत करण्यात येत आहे.

पोलीस विभागातील कार्यालयीन कर्मचारी यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

माहितीचा अधिकार कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीबाबत

(२) १३०२५ (०७-०४-२०१५). अॅड.वारीस पठाण (भायखळा), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.हसन मुश्रीफ (कागल) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात माहितीचा अधिकार कार्यकर्त्यांवरील वाढत्या हल्ल्यांप्रकरणी या कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी विविध सामाजिक संघटना, संघटनांचे पदाधिकारी, जागरूक नागरिक, लोकप्रतिनिधी यांनी मा.मुख्यमंत्री, मा.राज्यमंत्री (गृह), पोलीस महासंचालक (महाराष्ट्र राज्य), पोलीस आयुक्त (मुंबई) यांच्याकडे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान लेखी निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याबाबत तसेच सेवा हमी कायद्याच्या माध्यमातून माहिती आयोग सक्षम करण्याचे आश्वासन शासनातर्फे देण्यात आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यासंदर्भात शासनातर्फे कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-१०-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) सेवा हमी आयोग व माहिती आयोग हे दोन स्वतंत्र कायद्यान्वये अस्तीत्वात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते/ आरटीआय कार्यकर्ते/ व्हिसल ब्लोअर यांना पोलीस संरक्षण देण्याच्या दृष्टीने गृह विभागामार्फत क्र.सीआरटी-२०१२/प्र.क्र.६९६/पोल-११, दि.२७ फेब्रुवारी २०१३ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

शाहुवाडी (जि.कोल्हापूर) तालुक्यातील पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करणेबाबत

(३) ४१३७१ (२०-०५-२०१६). श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहुवाडी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शाहुवाडी (जि.कोल्हापूर) तालुक्यामध्ये १४२ महसुली गावे, २५० वाड्या, १०३ धनगरवाडे असून सन १९६२ ची लोकसंख्या आधारभूत धरून त्यावेळी तालुक्यातील पोलीस ठाण्यासाठी १ पोलीस निरीक्षकासह ३ फौजदार, ११ हवालदार व १७ शिपाई अशी एकूण ४२ कर्मचारी संख्या निश्चित केली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ५३ वर्षांचा कालावधी लोटूनही व तालुक्यातील लोकसंख्या तिप्पट झाली असतानाही अद्यापही सदर ठाण्याची पोलीस संख्या तेवढीच आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने अनेक गुन्ह्यांचा तपास लागण्यास विलंब होत असून त्याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, तालुक्यातील सध्याची लोकसंख्या ग्राह्य धरून पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-१०-२०१८) : (१) नाही, हे खरे नाही. शाहुवाडी तालुका व पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात १३१ महसुली गावे, २५० वाड्या व धनगरवाडे असून १९५६ साली शाहुवाडी पोलीस ठाण्याची स्थापना झाली आहे. त्यावेळेस शाहुवाडी पोलीस ठाण्यास १ पोलीस अधिकारी व २७ पोलीस कर्मचारी एवढे मनुष्यबळ मंजूर करण्यात आले होते.

(२), (३) व (४) नाही. हे खरे नाही. शाहुवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एकूण १३१ गावे असून शाहुवाडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत तीन दुरक्षेत्र, दोन बीट व एक पोलीस चौकी निर्माण करण्यात आली आहेत. त्याकरिता पुर्वीच्या उपलब्ध मनुष्यबळात ३ पोलीस अधिकारी व ४१ पोलीस कर्मचारी याप्रमाणे संख्येत वाढ करण्यात आली आहे. गांवांमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास उपलब्ध मनुष्यबळातून मुदतीत पूर्ण केला जात आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर परिसरातील बुटीबारी येथील वसतिगृहामधील विद्यार्थीनीच्या आत्महत्येची चौकशी करण्याबाबत

(४) ७९४२६ (२१-०४-२०१७). श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमर काळे (आर्वी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील रहिवासी असलेली श्री. रविकांत साबळे यांची मुलगी कु. जिजासा रविकांत साबळे ह्या विद्यार्थीनीने दिनांक २१ जानेवारी, २०१७ रोजी वा त्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली असून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप

वि.स. ४९८ (४)

मुलीच्या नातेवाईकांनी केला असल्याची माहिती माहे ३१ जानेवारी, २०१७ रोजी वा त्या सुमारास निर्देशनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गळपास लावलेल्या सदर विद्यार्थीनीचे शरीर घटनास्थळी जमिनीवर आढळून आले असल्यामुळे उक्त प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी लेखी मागणी तिच्या वडीलांनी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करून संबंधितावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-१०-२०१८) : (१), (२) व (३) सदर प्रकरणी अकस्मात मृत्यू क्र.५/१७ कलम १७४ जाफौ, दिनांक २१/१/२०१७ रोजी दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाचा सखोल तपास केला आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट नुसार मृत्यूचे कारण गळफास लावून आत्महत्या असा असल्याने व मृतकाच्या मृत्यूस कोणीही कारणीभूत आढळून आले नाही म्हणून आत्महत्या समरी अहवाल क्र.३०/१७, दिनांक २४/०६/२०१७ अन्वये पो. स्टे. जा.क्र.१८४४/१७, दिनांक ९/०८/२०१७ अन्वये प्रांताधिकारी, नागपूर ग्रामीण यांना सादर केला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील अनेक कुष्ठरोगी आधार कार्ड पासून वंचित असल्याबाबत

(५) ८०१६२ (२१-०४-२०१७). डॉ.देवराव होळी (गडचिरोली), श्री.कृष्णा गजबे (आरमोरी), श्री.चरण वाघमारे (तुमसर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाने प्रत्येक शासकीय योजनेमध्ये ओळख पत्र म्हणून आधार कार्ड सक्तीचे केलेले असून आधार कार्ड काढतांना अर्जदाराच्या हाताच्या बोटांचे ठसे व डोळ्याचे फोटो घेतले जातात, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अनेक कुष्ठरोग्यांना बोट नसल्याने अद्यापपर्यंत आधार कार्ड दिले गेले नसल्यामुळे अनेक कुष्ठरोगी शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-१०-२०१८) : (१) हे अंशतः खरे आहे.

(२) बोट नसलेल्या व्यक्तींकरिता Unique Identification Authority of India (UIDAI) यांनी Biometric exception procedure विहित केले आहे. त्यानुसार आधार कार्डची नोंदणी करता येते.

- (३) प्रश्न उद्भवत नाही.
(४) प्रश्न उद्भवत नाही.

**परांडा (जि.उस्मानाबाद) मतदार संघात शेतकऱ्यांच्या कृषि पंपाची व विद्युत
केबलची सातत्याने होत असलेली चोरी**

(६) ८३५०० (२०-०४-२०१७). श्री.राहुल मोटे (परांडा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) परांडा मतदार संघ (जि. उस्मानाबाद) येथील चांदणी मध्यम प्रकल्पावर असलेल्या ३० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे कृषिपंप, विद्युत केबल तसेच मु.पो.भुम व मु.पो.पाथरुड येथील शेतकऱ्यांच्या विहिरीवरील कृषिपंप चोरीचे प्रमाण वाढलेले आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, उक्त ठिकाणी चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे, हे ही खरे आहे काय,
(३) असल्यास, उक्त प्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधीनी व शेतकऱ्यांनी मा.मुख्यमंत्री यांच्याकडे दिनांक २० फेब्रुवारी, २०१७ रोजी वा त्यासुमारास तक्रार केली आहे, हे ही खरे आहे काय,
(४) असल्यास, शासनाने उपरोक्त प्रकरणी कोणती तातडीची कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-१०-२०१८) : (१) परांडा (जि. उस्मानाबाद) येथील चांदणी मध्यम प्रकल्पावर असलेल्या ३० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे कृषिपंप, विद्युत केबल चोरी झाल्या आहेत, हे खरे नाही. तथापि पोलीस स्टेशन भुम येथे भुम येथील मोटार चोरी बाबत गु.र.नं.१४३/१६ तसेच मौजे पाथरुड येथील मोटार चोरी बाबत गु.र.नं.४०/१६ व गु.र.नं.०५/१७ असे एकूण ३ गुन्हे दाखल आहेत. “

- (२) मौजे पाथरुड व मु.पो.भुम येथील शेतकऱ्यांच्या विहिरीवर झालेल्या चोरी संबंधाने प्राप्त तक्रारीनुसार वेळीच कारवाई करून तपास करण्यात आला आहे.
(३) होय, हे खरे आहे.
(४) मौजे पाथरुड व मु.पो.भुम येथील शेतकऱ्यांचे पंप चोरी प्रकरणी गुन्हे दाखल करून तपास करण्यात आला आहे. तथापि पोलीस स्टेशन भुम येथे दाखल तीनही गुन्हे प्रयत्न करूनही उघडकीस न आल्याने गुन्ह्यांची 'अ' वर्गात समरी मंजूर करून गुन्ह्यांची निर्गती करण्यात आली आहे. अशा प्रकारचे गुन्हे भविष्यात घडू नयेत म्हणून नियमितपणे रात्रगस्त व पेट्रोलिंग परिणामकारकपणे करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
(५) विलंब झालेला नाही.

मुंबई, नवी मुंबई येथिल हॉटेलमधून मध्यरात्रीपर्यंत बेकायदेशीर हुक्का पार्लरचा व्यवसाय चालविला जात असल्याबाबत

(७) ८९३८६ (०४-०९-२०१७). श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.नितेश राणे (कणकवली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई, नवी मुंबई येथिल हॉटेलमधून मध्यरात्रीपर्यंत बेकायदेशीर हुक्का पार्लरचा व्यवसाय चालविला जात असल्याची गंभीर बाब माहे मे, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वाशी, एपीएमसी, कोपरखैरणे, परीसरात मध्यरात्रीपर्यंत व सकाळी ४ वाजेपर्यंत हुक्का पार्लर सुरु असून तरुणाई पूर्णपणे नशेच्या आहारी जात असल्याची बाब निदर्शनास आली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, सदर चौकशीचे निष्कर्ष काय आहे व तदनुसार बेकायदेशीर हुक्का पार्लर चालविणा-यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-१०-२०१८) : (१) होय.

(२), (३) व (४) नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रातील वाशी, एपीएमसी व कोपरखैरणे परिसरातील हॉटेलमधून मध्यरात्रीपर्यंत बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर व्यवसाय चालविल्याचे प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येते. जानेवारी, २०१७ ते जून २०१८ या दरम्यान वाशी पोलीस ठाणे हद्दीतील हुक्का पार्लरवर सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम, २००३ चे कलम २१ (४) अन्वये २३ इसमांवर तसेच नेरुळ पोलीस ठाणे हद्दीतील हुक्का पार्लरवर सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम, २००३ चे कलम २१(५) अन्वये ४३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच वाशी पोलीस ठाणे हद्दीतील हुक्का पार्लरवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१) (डब्ल्यू) १३१ अन्वये ६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील हॉटेलमधून मध्यरात्रीपर्यंत बेकायदेशीर हुक्का पार्लरचा व्यवसाय सुरु असल्याचे प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ कारवाई करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून शिष्यवृत्तीसाठी कोणतेही संकेतस्थळ जाहीर केले नसल्याबाबत

(८) ९०१६२ (२४-०८-२०१७). अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), कॅप्टन आर.तमिल सेल्वन (सायन-कोळीवाडा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या जाहीर केल्या असल्या तरी सध्या सर्वत्र प्रवेश प्रक्रियेचा वेग वाढला असतानाही या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही संकेतस्थळ शासनाने अद्याप जाहीर केलेले नसल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनातर्फे उच्च शिक्षणासाठी दिल्या जात असलेल्या शिष्यवृत्तीचे पैसे यावर्षीपासून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याने त्याचे नवीन संकेतस्थळ तयार करण्याची जबाबदारी शासनाने माहिती व तंत्रज्ञान विभागाला दिली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून शिष्यवृत्तीसाठी बनविण्यात येणाऱ्या संकेतस्थळाकडे दुर्लक्ष होत असल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, शिष्यवृत्तीची माहिती विद्यार्थ्यांना त्या त्या विभागाच्या संकेतस्थळावर मिळत असली तरी त्यासाठी अर्ज कुठे करायचा याबाबत कोणतेही संकेतस्थळ अद्याप तयार नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, शिष्यवृत्तीच्या अर्ज करण्याकरिता संकेतस्थळ बनविण्यासाठी शासनाने काणत्या उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहे तसेच प्रवेश प्रक्रिया सुरू होऊनही शिष्यवृत्तीच्या अर्जासाठी संकेतस्थळ तयार न करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-१०-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२) होय, हे खरे आहे.

(३) हे खरे नाही.

(४) माहिती तंत्रज्ञान संचालनालयाकडून महाडीबीटी प्रणाली विकसित करण्यात आली असून त्याचे संकेतस्थळ mahadbtmahait.gov.in हे आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

चेंबूर (मुंबई) येथील घराचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी एका निलंबित पोलिस अधिका-यासह तिघांना झालेली अटक

(९) १६७९८ (०६-०१-२०१८). श्री.प्रकाश फातर्पेकर (चेंबूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चेंबूर (मुंबई) येथील एका व्यापा-यासह दहा जणांना घराचे आमिष दाखवून सुमारे ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका निलंबित पोलिस अधिका-यासह तिघांना दिनांक ८ सप्टेंबर, २०१७ रोजी वा त्यासुमारास अटक केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यांच्यावर कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

- (३) असल्यास, अद्यापपर्यंत केलेल्या कारवाईचे स्वरूप काय आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-१०-२०१८) : (१), (२) व (३) हे खरे नाही. सदर प्रकरणी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही पोलीस ठाण्यात एका निलंबित पोलीस अधिका-यासह इतर तिघांविरोधात दि. ८ सप्टेंबर, २०१७ रोजी वा त्यासुमारास अशा प्रकारचा कोणताही गुन्हा घडल्याची नोंद नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

गुजरातच्या धर्तीवर हुक्का पार्लरवर राज्यात संपूर्ण बंदी आणण्याबाबत

(१०) १०५९२७ (२०-०४-२०१८). श्री.संदीपानराव भुमरे (पैठण), डॉ.राहुल पाटील (परभणी), श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली), श्रीमती देवयानी फरांदे (नाशिक मध्य), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.किसन कथोरे (मुर्बाड), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्रीमती सुमन पाटील (तासगाव - कवठेमहांकाळ), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.प्रकाश फातर्पकर (चेंबूर), श्री.जयप्रकाश मुंदडा (बसमत), श्री.तुकाराम काते (अणुशक्ती नगर), श्री.उल्हास पाटील (शिरोळ), श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.सदा सरवणकर (माहिम), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा), अॅड.वारीस पठाण (भायखळा), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल), श्री.अनिल बाबर (खानापूर), श्री.बळीराम सिरसकार (बाळापूर), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गुजरातच्या धर्तीवर हुक्का पार्लरवर राज्यात संपूर्ण बंदी आणण्याचा प्रस्ताव तयार करण्याबाबतच्या सूचना मा.मुख्यमंत्री यांनी माहे जानेवारी, २०१८ च्या पहिल्या आठवड्यात वा त्यादरम्यान गृह विभागाला दिल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) तसेच, राज्य सरकारने १९ डिसेंबर रोजीच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ च्यानुसार बीअर बार, परमिट रूम, हुक्का पार्लर, डिस्को थेक, दारू व मद्याची दुकाने, सिनेमागृहे उघडण्याचा व बंद करण्याच्या वेळा निश्चित केल्या असून या यादीत हुक्का पार्लरचा समावेश केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कुलाबा परिसरात कोणत्याही स्वरूपाची परवानगी न घेता गेली २० वर्षे कोयला हुक्का पार्लर बेकायदेशीरपणे सुरु आहे तसेच ठाणे येथील कोठारी कंपाऊंड परिसरासह अनेक ठिकाणी सुरु असलेल्या पब, हुक्का पार्लरवर कारवाई करण्याची लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांनी मा.मुख्यमंत्री, मा.पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचेकडे दिनांक ३१ डिसेंबर, २०१७ रोजी तसेच वारंवार तक्रारी केलेल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, कमला मिल मधील वन अबव्ह मध्ये लागलेली आग हुक्क्याच्या कोळशांमधील ठिणगी कारणीभूत ठरल्याचा अहवाल अग्नीशमन दलाने दिल्यामुळे हुक्का पार्लर बंद करावेत अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, त्यानुसार हुक्का पार्लरवर राज्यात संपूर्ण बंदी आणण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे काय व सदर प्रस्तावाचे स्वरूप काय आहे व तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-१०-२०१८) : (१) होय.

(२) होय.

(३) कोयला हुक्का पार्लर बाबत सन २०१७ व २०१८ मध्ये तक्रार अर्जाची नोंद आढळून आली नाही. तसेच ठाणे येथील कोठारी कंपाऊंड परिसरासह अनेक ठिकाणी सुरु असलेल्या पब व हुक्का पार्लरवर कारवाई करण्याबाबत लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी मा.मुख्यमंत्री महोदय व पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचेकडे दिनांक ३१/१२/२०१७ रोजी तक्रार केलेली बाब खरी आहे.

(४) व (५) हुक्का पार्लरवर बंदी आणण्यासाठी सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व व्यापार वितरण यांचे विनियमन) (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०१८ या विधेयकास विधीमंडळाची मान्यता घेण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाकडे सदर विधेयकास मा.राष्ट्रपती महोदयांची मान्यता मिळणेबाबत विनंती केली आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

कोरेगाव तालुक्यातील (जि.सातारा) कोरेगाव पोलीस ठाण्याची इमारत व उपविभागीय पोलीस अधिकारी (सातारा ग्रामीण) कार्यालयाकरीता नवीन इमारत बांधण्याबाबत

(११) १०७००७ (११-०४-२०१८). श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.राजेश टोपे (घनसावंगी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोरेगाव तालुक्यातील (जि.सातारा) कोरेगाव पोलीस ठाण्याची इमारत पूर्णपणे जीर्ण व मोडकळीस आल्याने तेथील अधिकारी व कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत असल्याने नवीन इमारत बांधण्याबाबत स्थानिक पोलीस अधिकारी, कोरेगाव तसेच

लोकप्रतिनिधीनी मा.मुख्यमंत्री व पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे वारंवार निवेदने दिली असून दिनांक ६ जानेवारी, २०१८ रोजी वा त्या सुमारास पुन्हा लेखी निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(२) तसेच, कोरेगाव (जि.सातारा) येथील उपविभागीय पोलीस अधिकारी (सातारा ग्रामीण) कार्यालयाचे कामकाज सध्या भाड्याचे इमारतीमध्ये सुरु असल्याने सदर इमारत नवीन बांधण्याकरीता स्थानिक लोकप्रतिनिधीनी दिनांक ६ जानेवारी, २०१८ रोजी वा त्यासुमारास मा. मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-१०-२०१८) : (१) व (२) कोरेगाव पोलीस ठाण्याची इमारत पूर्णपणे जीर्ण व मोडकळीस आलेली नाही. सध्या त्या इमारतीमध्ये कोरेगाव पोलीस ठाण्याचे कामकाज सुरु आहे.

(३) कोरेगाव येथील गट नं. २८ ते ३१ या बिगर शेतीमधील ६० आर ही जमीन उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण कॅम्प कोरेगाव कार्यालय, पोलीस अधिकारी यांच्या निवासस्थानाच्या बांधकामाकरिता जिल्हाधिकारी, सातारा यांनी पोलीस विभागाच्या नावे हस्तांतरित केलेली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मर्यादित वरळी, मुंबई यांनी पोलीस उपअधिक्षक, कोरेगाव यांच्याकरिता निवासस्थान प्रकल्पासाठी वास्तुविशारद तथा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांची नेमणूक केलेली आहे. सदर कामाचे संकल्प नकाशे तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मौजे कार्वे (ता.चंदगड, जि.कोल्हापूर) येथे नवीन पोलीस स्टेशन उभारण्याबाबत

(१२) १०७२२६ (०६-०४-२०१८). श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंदगड), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्रीमती सुमन पाटील (तासगाव - कवठेमहांकाळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे कार्वे (ता.चंदगड, जि.कोल्हापूर) येथे नवीन पोलीस स्टेशन उभारण्याची मागणी मा.मुख्यमंत्री यांचेकडे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दिनांक १३ नोव्हेंबर, २०१७ रोजी वा त्यासुमारास केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-१०-२०१८) :(१) होय, हे खरे आहे.

(२) मौजे कार्वे (ता.चंदगड,जि.कोल्हापूर) येथे नवीन पोलीस स्टेशन निर्माण करण्याबाबत पोलीस अधीक्षक,कोल्हापूर यांचेकडून दि. २८.०२.२०११ चे पत्रान्वये कार्वे पोलीस हद्दीतील गांवाची गुन्ह्यांची सरासरी १९६० च्या प्रमाणकानुसार कमी असल्याने तेथे पोलीस स्टेशन देय होत नसल्याने पोलीस दुरक्षेत्र निर्माण करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावातील त्रुटीची पूर्तता करून पोलीस महासंचालक कार्यालयाच्या दि. २७.०१.२०१५ चे पत्रान्वये प्रस्ताव शासनास सादर केला आहे.

वित्त विभागाच्या दि. ०२.०६.२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये नवीन पदनिर्मिती बंद आहे. सद्यस्थितीत वित्त विभागाच्या सुचनेनुसार पोलीस दलातील पदांचा आकृतीबंध निश्चित करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. आकृतीबंध निश्चित झाल्यानंतर नविन पदनिर्मिती करण्याबाबत वित्त विभागाच्या सुचनेनुसार कार्यवाही करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मायक्रो फायनान्स कंपन्यांनी बेकायदेशीरपणे केलेल्या कर्जवाटपामुळे
वसूली ऐजंट व कर्जदार यांच्यात निर्माण झालेला संघर्ष**

(१३) १०७३२० (१२-०४-२०१८). श्रीमती सुमन पाटील (तासगाव - कवठेमहांकाळ), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात कार्यरत असणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांनी बेकायदेशीरपणे कर्जवाटप केल्याने राज्यभरात वसूली ऐजंट व कर्जदार यांच्या संघर्षात मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याचे माहे डिसेंबर, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार मायक्रो फायनान्सचे ऐजंट व कर्जदारात संघर्ष होऊ नये म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-१०-२०१८) : (१), (२) व (३) मायक्रो फायनान्स कंपनी आणि ऐजंट विरुद्ध पोलीस विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. राज्यातील मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या विनातारण कर्ज वाटपाबाबत चौकशी करण्यासाठी शासन निर्णय, गृह विभाग, क्र.लवेसू-१२१६/प्र.क्र.४/शिकाना/पोल-१३, दिनांक १२/४/२०१७ अन्वये प्रशासकीय समितीची स्थापना करण्यात आली. सदर समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे.

तसेच सदर प्रकरणी राज्यातील काही लघु वित्तीय संस्था लोकांना दिलेले कर्ज वसुली करतांना लोकांना धाकदपटशा करणे, धमक्या देणे, दिलेले कर्ज जबरदस्ती वसूल करणे (Coercive methods) असे प्रकार करत असतील तर अशा लघु वित्तीय संस्था विरुद्ध कायदेशीर कारवाई करणेबाबत सर्व विभागीय आयुक्त आणि पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना शासनाचे दिनांक १३ एप्रिल २०१७ चे पत्रान्वये कळविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नाशिक येथील सिन्नर-घोटी महामार्गावरील ओम साई उत्सव हॉटेलमध्ये
सुरु असलेले अवैध धंदे**

(१४) १०७५२२ (१२-०४-२०१८). श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.डी.एस.अहिरे (साक्री), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमित झनक (रिसोड), श्री.राजाभाऊ (पराग) वाजे (सिन्नर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक येथील सिन्नर-घोटी महामार्गावरील ओम साई उत्सव हॉटेलमध्ये उघडपणे देहविक्री, अवैध मद्यविक्री व्यवसाय चालत असून घोरवडचे ग्रामस्थ यामुळे व्यसनाधिन होत असून यापैकी १२ जणांचा अपघाताने मृत्यु ओढवला असल्याचे माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबतची तक्रार श्री.सदाशिव हगवणे यांनी संबंधित पोलीसात करूनही योग्य ती दखल घेण्यात न आल्याने १२ जणांचा मृत्यु झाल्याप्रकरणी ग्रामस्थांनी याच्या निषेधार्थ स्मशानभूमीत उपोषण सुरु केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच, मौजे धामणी (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथे सुरु असलेली अवैध ताडीविक्री, मद्यविक्री बंद करण्याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये एकमताने ठराव संमत करून मा. पोलीस निरीक्षक, घोटी पोलीस स्टेशन, ता. इगतपूरी यांना दिनांक १ सप्टेंबर, २०१७ रोजी वा त्या सुमारास लेखी निवेदन देऊनही सदर अवैध मद्य, ताडी विक्री बंद न झाल्यामुळे भेसळयुक्त ताडीप्राशनाने एका तरुणाचा मृत्यु झाल्याप्रकरणी ग्रामस्थांमधील असंतोष दूर करण्यासाठी त्यांचे निवेदनावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान लेखी पत्राद्वारे मा. गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांचेकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, नाशिक जिल्ह्यात सुरु असलेल्या सदर अवैध धंद्याबाबतची शासन चौकशी करून दोषापितावर आवश्यक कारवाई तसेच मृत व्यक्तींच्या कुटूंबियांना आवश्यक ती आर्थिक मदत देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-१०-२०१८) : (१) व (२) हे खरे नाही. सिन्नर-घोटी महामार्गावरील ओम साई उत्सव हॉटेलमध्ये देहविक्री अथवा अवैध मद्यविक्री व्यवसाय चालत असल्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल नाही. तसेच सदर हॉटेलसमोर १२ जणांचा अपघाताने मृत्यु झाला नाही.

तक्रारदार यांनी ओम साई उत्सव हॉटेलमध्ये अवैध धंदे चालतात. सदर हॉटेल तात्काळ बंद करावे या निषेधार्थ स्मशानभूमीत उपोषण करण्यासाठी अर्ज केला होता परंतु

तत्पुर्वी त्यांनी अशा प्रकारची कोणतीही तक्रार पोलीस स्टेशनला केलेली नाही. सदर हॉटेलमध्ये वेळोवेळी अचानक भेट देवून पोलिसांनी पडताळणी केली तथापि तक्रारदार यांचे तक्रारीप्रमाणे सदर हॉटेलमध्ये कोणताही अवैध धंदा चालु असल्याचे निदर्शनास आलेले नाही.

(३) व (४) मौजे धामणी गावातील ग्रामसभेत मंजूर केलेला सिन्नर-घोटी रोडवरील अवैध ताडीविक्री बंद करण्याबाबतचा ठराव घोटी पोलिस स्टेशनला दिलेला आहे. मा. लोकप्रतिनिधी यांनी दि.१.०१.२०१८ रोजी दिलेल्या पत्रातील तक्रारीप्रमाणे चौकशी करण्यात आली असून सिन्नर-घोटी रोडवरील ताडीविक्री दुकान महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार बंद झाले.

साकूर फाटा येथील सरकारमान्य ताडीविक्री दुकानावर जावुन ताडी पिवून ताडीचे काही पार्सल सोबत घेवून बंद ताडी दुकानाच्या बाजूला अती ताडी पिवून पडून राहिलेल्या एका इसमास गावातील लोकांनी औषधोपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले आहे. याप्रकरणी घोटी पोलिस ठाणे येथे अ.मु.रजि.नं.८१/२०१८ सीआरपीसी कलम-१७४ प्रमाणे दाखल करण्यात आले आहे. न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत इथील अल्कोहोलच्या अतिसेवनाने सदर इसम मरण पावल्याबाबत अभिप्राय दिलेला आहे. सदर अकस्मात मृत्युचा तपास सुरू आहे. मृत व्यक्तीच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्यात आलेली नाही.

(५) विलंब झालेला नाही.

पालघर व ठाणे जिल्ह्यात झालेल्या आत्महत्या

(१५) १०८३२६ (१४-०४-२०१८). डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मु.पो.चिंचघेर, (ता.वाडा, जि.पालघर) येथील श्री. कृपाल पाटील याने कुडूस पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शाहुराज रणावरे यांच्या छळाला व विनाकारण होणाऱ्या दमबाजी व मारहाणीला कंटाळून विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला व सूसाईड नोटमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शाहुराज रणावरे यांनी केलेल्या छळाची सविस्तर माहिती लिहून ठेवल्याची बाब दिनांक ११ जानेवारी, २०१८ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) तसेच मु.पो.ता.वसई (जि.ठाणे) येथील सहाय्यक पो.उपनिरीक्षक श्री. महेश गोसावी यांनी पो.अधीक्षक श्री. मंजुनाथ सिंगे व पो.निरीक्षक श्री. मारुती पाटील यांच्या छळाला व जाचाला कंटाळून झोपेच्या ५० गोळ्या घेऊन आत्महत्याचा प्रयत्न केल्याची बाब उघडकीस आली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, एकाच जिल्ह्यात एकाच दिवशी पोलीसांच्या जाचाला कंटाळून एका पोलीसाने व एका सामान्य नागरिकाने आत्महत्याचे केलेला प्रयत्न मागच्या कारणांचा तपास करण्यात आला आहे काय,

(४) असल्यास, या प्रकरणी दोषी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-१०-२०१८) : (१) सदर प्रकरणी सहायक पोलीस निरिक्षक यांना निलंबित करून त्यांची निष्पक्ष चौकशी करण्यात आली आहे. सदर चौकशीअंती सहायक पोलीस निरिक्षक यांची कोणतीही कसूर झालेली आढळून आलेली नाही.

(२) सहायक पोलीस उपनिरिक्षक यांना वरिष्ठांविषयी नेहमीच अनादर असून आपल्या मनाप्रमाणे नेमणूक करून घेऊन पोलीस दलातील काम करावे अशी त्यांची धारणा आहे. म्हणजेच त्यांना त्यांचे मनासारखे कर्तव्य न मिळाल्यास संबंधीत वरिष्ठांना त्रास होण्याकरिता असे गैरकृत्य करून प्रशासनास वेठीस धरतात. यापूर्वी देखील त्यांनी असेच कृत्य केले आहे. पो.अधीक्षक व पो.निरिक्षक यांनी त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही.

(३) सदरच्या दोन्ही घटनेबाबतची वेगवेगळी कारणे असून, दोन्ही घटनांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात आली आहे. दोन्ही घटनांमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचा त्रास दिल्याचे निष्पन्न झालेले नाही

(४) सदर दोन्ही प्रकरणी पोलीस अधिकारी दोषी आढळून आलेले नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

आधारकार्ड काढण्यासाठी शुल्क आकारणी होत असल्याबाबत

(१६) १०९०७९ (१८-०४-२०१८). श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आधारकार्ड काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क देण्याची गरज नाही मात्र सरकारमान्य केंद्रात सर्वसामान्यांकडून १ ते ३ हजार रुपयांपर्यंत पैसे घेतले जात आहे, एका कुटुंबात जर चार व्यक्तींना आधारकार्ड काढायचे असेल तर १० हजार रुपयांमध्ये काम करून देण्याचे तयारी दलाल दर्शवतात असेही निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जेष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींना आधार केंद्रावर जाऊन कार्ड काढणे शक्य नसते त्यामुळे अशा व्यक्तींच्या घरी जाऊन आधारकार्ड काढावे असे स्पष्ट निर्देश सरकारने दिले असूनही तेथे आधार केंद्राची उपलब्धता नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, आधारकार्ड च्या वेबसाईटवर आधार केंद्र व आधार ऑपरेटरची माहिती दिली जाते मात्र तेथे आधारकेंद्र नोंदणी चालू नसते, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व तदनुसार संबंधीत दोषींवर कारवाई करण्याबाबत तसेच आधारकार्ड काढणे सोयीस्कर होण्याकरिता शासनाने कोणती उपाययोजना केली आहे वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-१०-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही. केंद्र चालकाकडे online विनंती अर्ज केल्यास आधार केंद्र चालक जेष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया पूर्ण करतात.

(३) व (४) अशी बाब अद्याप निदर्शनास आलेली नाही. तथापी अशा प्रकारची तक्रार आढळून आल्यास आधार केंद्र १० दिवसा पेक्षा अधिक काळ बंद असलेल्या केंद्राच्या केंद्र चालकाचे operator ID, Unique Identification Authority of India (UIDIA) निष्क्रिय केला जातो.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात, 'महाडीबीटी' ऑनलाईन प्रणाली फसल्यासमुळे, राज्यातील ३० लाख विद्यार्थी

शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्याबाबत

(१७) १०९६३३ (१८-०४-२०१८). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सुरु केलेली, 'महाडीबीटी' ऑनलाईन प्रणाली संपूर्णतः अयशस्वी ठरल्यामुळे राज्यातील ३० लाख विद्यार्थ्यांना, शिष्यवृत्तीची रक्कम प्राप्त होऊ शकली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यामुळे शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थींना, अनुदानापासून वंचित रहावे लागून त्यांची प्रचंड गैरसोय निर्माण होणे, तसेच त्यातच ऑनलाईन पोर्टलमध्ये विविध ३ हजार अभ्यासक्रमासाठी, राज्यातील १४ हजार महाविद्यालयातील लाभार्थींची नावेच समाविष्ट नसल्याचा प्रकार आढळून आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाची महाडीबीटी ऑनलाईन प्रणाली अपयशी होण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत व यामुळे शासनाचे किती आर्थिक नुकसान झाले आहे, सदर प्रकरणाची शासनाने चौकशी करून संबंधित दोषी अधिका-यांविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-१०-२०१८) : (१) व (२) अंशतः खरे आहे.तांत्रिक अडचणीमुळे महाडीबीटी प्रणाली कार्यान्वित होऊ शकत नाही. तथापि, संबंधित विभागांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ऑफलाईन पध्दतीने देण्याची कार्यवाही केली आहे.

(३) तांत्रिक अडचणीमुळे महाडीबीटी प्रणाली कार्यान्वित होऊ शकत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही

नागणेवाडी (ता.मंगळवेढा, जि.सोलापूर) येथील परिसरात छेडछाडीच्या घटनांमध्ये झालेली वाढ

(१८) १११०७२ (११-०४-२०१८). श्री.भारत भालके (पंढरपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागणेवाडी (ता.मंगळवेढा, जि.सोलापूर) येथील परिसरातील एका २२ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची छेड काढल्याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केल्याचे दिनांक २० जानेवारी, २०१८ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मुलींची छेडछाड रोखण्यासाठी यापूर्वी पोलीस प्रशासनाकडून कॉलेज व बसस्थानक व सार्वजनिक ठिकाणी दामिनी पथक याची निर्मिती करून साध्या गणवेशात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून करडी नजर ठेवली जात होती, परंतु दामिनी पथक सध्या कोठेही अस्तित्वात नसल्याचे छेड-छाडीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे आढळून येत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने अद्याप कोण-कोणत्या उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहे काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-१०-२०१८) : (१) हे खरे नाही, या प्रकरणी मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल नाही.

(२) व (३) मुलींची छेडछाड रोखण्यासाठी मंगळवेढा पोलीस ठाणेस निर्भया पथक तयार केले आहे. सदर पथकात एक अधिकारी, एक महिला पोलीस कर्मचारी व दोन पोलीस कर्मचारी कार्यरत असून सदर पथकास शासकीय वाहन पुरविण्यात आले आहे. सदर पथक एस. टी. बस स्टॅंड, शाळा, कॉलेज व इतर गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलिंगसाठी तैनात असते.

सदर पथकाने दिनांक १ जानेवारी, २०१७ ते अद्यापपर्यंत मु.पो.अॅक्ट कलम ११०/११७ प्रमाणे २९९ केसेस मध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करून समज देण्यात आली आहे. तसेच शाळकरी मुलांनी छेडछाड केलेल्या प्रकरणात त्यांच्या पालकांना पोलीस ठाणेस बोलावून त्यांच्या समक्ष समज देण्यात येते. निर्भया पथकामार्फत १६६ शाळकरी व महाविद्यालयीन मुलांना समुपदेशन करण्यात आलेले आहे.

तसेच, महिला व मुलींचे सुरक्षेसाठी मंगळवेढा शहरात गर्दीच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आलेले असून त्याद्वारे टवाळखोर इसमावर लक्ष ठेवण्यात येत आहे. पोलीस ठाणेस असा प्रकरचे तक्रार प्राप्त होताच तात्काळ कारवाई केली जाते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अवास्तव परताव्याचे आमिष दाखवून जनतेची फसवणूक करणाऱ्यांकडून
गुंतवणुकदारांचे पैसे परत मिळण्याबाबत**

(१९) ११४८३५ (०७-०४-२०१८). श्री.सुरेश गोरे (खेड आळंदी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अवास्तव परताव्याचे आमिष दाखवून जनतेची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध एमपीआयडी कायद्यानुसार गुन्हे दाखल करून फसवणूक करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांची मालमत्ता जप्त करून सदर मालमत्तेचा लिलाव करून जनतेला त्यांचे गुंतवलेले पैसे परत करण्याची तरतूद कायद्यात आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यात अशा फसवणुकीच्या घटनांचे एकूण किती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत व त्यामध्ये एकूण किती रक्कमेची फसवणूक करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे,

(३) असल्यास, फसविले गेलेल्या गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी व अशा फसवणूक करणा-या गुंतवणूक संस्थांची मालमत्ता जप्त करून संबंधित मालमत्ता कायद्यानुसार गुंतवणूकदारांपर्यंत कमीत कमी कालावधीत पोहचविण्यासाठी शासनाने कोणती निर्णयात्मक कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) असल्यास, भविष्यात अशा संस्था/व्यक्ती गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यापूर्वीच कार्यवाही करून गुंतवणूकदारांचे हितसंबंधाचे रक्षण करण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजनात्मक कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-१०-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

(२), (३) व (४) सन २०१५ ते २०१८ अखेर राज्यात एकूण ३६९ गुन्हे दाखल असून सदर कालावधीत ३,४२५ कोटी रुपये इतक्या रक्कमेची फसवणूक करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त आहेत.

महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ यात आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक क्र.३१ विधीमंडळाने संमत केले असून मा.राष्ट्रपती महोदय यांच्या मान्यतेची कार्यवाही सुरु आहे.

कोणतीही संस्था हि ठेवीदारांच्या हिसंबंधास हानीकारक ठरेल, अशा रीतीने काम करत आहे अथवा ठेवीदारांच्या फसवणुक करण्याच्या इराद्याने काम करत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा वित्तीय संस्थाविरुद्ध प्रस्तुत कायद्याच्या प्रचलित तरतुदीनुसार तात्काळ कार्यवाही करावी ह्या संदर्भात शासन परिपत्रक दि.२९/९/२०१७ अन्वये सूचना देण्यात आल्या आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

लातूर जिल्ह्यात अवैध धंदे वाढल्याबाबत

(२०) ११५४४३ (१२-०४-२०१८). श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लातूर जिल्ह्यात शिऊर,गंगापूर चीचोलीराव आलमला खंडापूर,लातूर शहर व एम आय डी.सी.परीसर आदी सह जिल्ह्यातील अनेक गावात अवैध दारू विक्री ,खुलेआम जुगार, आदी अवैध धंदे वाढले असल्यामुळे सदर धंदे तातडीने बंद करण्याबाबत ग्रामपंचायतीने ठरवाद्वारे पोलीस अधीक्षक लातूर यांच्याकडे मागणी करूनही सदर गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे तसेच सदर धंदे पोलीस प्रशासनाच्या जाणीवपूर्वक केलेल्या दुर्लक्षामुळेच सुरु असल्याचे माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आलेले आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच सदर जिल्ह्यातील औसा रेणापूर लातूर तालुक्यात मोठ्या प्रमाणाव अवैध दारू विक्री, मटका,जुगार आदी अवैध धंदे उघडपणे सुरु असल्याचे व नागरिकांच्या तक्रारी असतानाही त्यावर कारवाई होत नसल्याची बाब माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आलेली आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व सदर बेसुमार वाढलेली अवैध धंदे तातडीने बंद करण्याबाबत व सदर अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-१०-२०१८) : (१), (२) व (३) कोणत्याही ग्रामपंचायतीमार्फत पोलीस अधीक्षक लातूर कार्यालयास अवैध धंद्यांबाबत निवेदन देण्यात आलेले नाही. अवैध धंद्यांवर खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.

प्रकार	सन	तालुका	गुन्हे	अटक आरोपी	जप्त मुद्देमाल रू.
दारुबंदी	सन २०१७	लातूर	१९७	१९७	४०७४६९
		औसा	२२४	२२९	४७११११
		रेणापूर	१६०	८५	६०३६०७
	सन २०१८ माहे मार्च अखेर	लातूर	३१	३१	५३२०७
		औसा	३२	३४	१४११३३
		रेणापूर	२२	२२	८३९२२
जुगार	सन २०१७	लातूर	२२	२२	५१४८९
		औसा	७७	१४८	१७९७८०
		रेणापूर	२४	२९	३३८१०
	सन २०१८ माहे मार्च अखेर	लातूर	४	४	१३३६०
		औसा	११	१८	३११६५
		रेणापूर	३	३	३९८०

अशा प्रकारचे अवैध धंदे जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालू असल्याचे निदर्शनास आल्यास स्थानिक गुन्हे शाखा व इतर पो.स्टे.चे अधिकारी यांचे पथक संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाठवून खालीलप्रमाणे आजपावेतो ट्रेस टेस्ट केसेस केलेल्या आहेत व संबंधित पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांचे स्पष्टीकरण मागवून त्यांचेविरुद्ध कार्यवाही करण्यात आलेली आहे.

शिर्षक	करण्यात आलेल्या केसेस	अटक आरोपी	जप्त माल रू.
जुगार कायदा	१७५	४५६	४१५२६७६
दारुबंदी कायदा	२२६	२३२	५८११०७०

(४) विलंब झालेला नाही.

**उल्हासनगर (जि. ठाणे) येथे ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला वाहतुक
पोलीसाने केलेली मारहाण**

(२१) ११५६४९ (१२-०४-२०१८). श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर) : सन्माननीय
मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उल्हासनगर (जि. ठाणे) येथील कर्तव्यावर कार्यरत असलेल्या ३/४ वाहतुक पोलीसानी
क्षुल्लक कारणावरून एका ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला जबर मारहाण केल्याने सदर ज्येष्ठ
नागरिक उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचार घेत असल्याचे माहे फेब्रुवारीच्या
दुसऱ्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला विशेष
पथक ठेवून त्यांच्यामार्फत त्या पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची यादी
ठेवणे, स्वतंत्र रजिस्टर ठेवणे एवढेच नाही तर ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरी जावून
आरोग्याची व अडचणीबाबत चौकशी करण्याचे शासन परिपत्रक पोलीस कार्यालयांना देलेले
आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासन ज्येष्ठ नागरिकांप्रती इतके संवेदनशील असतांना उक्त ज्येष्ठ
नागरिकाला झालेल्या मारहाण केल्या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय
आढळून आले आहे व त्यानुसार दोषीविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-१०-२०१८) : (१) ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत मध्यवर्ती पोलीस
ठाणे येथे पोलीस हवालदार बळीराम काशिनाथ पाटील व जवाहर वासुमल लुल्ला, यांचे
एकमेकांविरुद्ध अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत.

(२) होय, हे खरे आहे.

महिला, मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत पोलीस महासंचालक, महाराष्ट्र
राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाकडून दिनांक १.२.२०१८ रोजीच्या परिपत्रकान्वये सर्व पोलीस
घटकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

(३) सदर प्रकरणी दोषी पोलीस हवालदार विरुद्ध मध्यवर्ती पोलीस स्टेशन, उल्हासनगर येथे
अदखलपात्र गु.र.क्र. ३३६/२०१८, भा. दं. वि. कलम ३२३, ४२७, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात
आला आहे. तसेच, दोषीने वाहतुक नियमांचे कर्तव्य चोख न बजावता बेशिस्त वर्तन केले
म्हणून त्यांचेविरुद्ध निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक जिल्ह्यातील सेतू केंद्रात तंत्रज्ञानाच्या साधनांची कमतरता असल्याबाबत

(२२) ११५६९८ (२८-०३-२०१८). श्री.अनिल कदम (निफाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक जिल्ह्यातील नागरीकांना सहज व वेळेत दाखले उपलब्ध व्हावेत याकरिता शासनाने सेतू विभागामार्फत महाऑनलाईन या संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन दाखले देण्याची व्यवस्था सुरु केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त सेतू केंद्रातील तंत्रज्ञानाच्या साधनांची कमतरता असल्याने सेवा देण्यात अडचणी येऊन सर्व सामान्य नागरीकांना त्या सेवेचा त्रास होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत चौकशी करून शासनाने कोणत्या उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-१०-२०१८) : (१) होय हे खरे आहे. नागरिकांना सहज व वेळेत दाखले उपलब्ध व्हावेत याकरिता सेतू केंद्र, ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र, खाजगी व्हीएलई मार्फत चालविण्यात जाणारे आपले सरकार सेवा केंद्र व आपले सरकार पोर्टल याद्वारे नागरिकांना ऑनलाईन दाखले प्राप्त करून घेण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

(२) हे खरे नाही. नाशिक जिल्ह्यात सदयस्थितीत नागरिकांना वेगवेगळ्या महसूल विभागासंदर्भातील सेवा पुरविण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार सेतू तसेच महा ई सेवा, आपले सरकार सेवा केंद्रांकडून महाऑनलाईन पोर्टलचा वापर केला जात आहे. सेतू केंद्र तसेच आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी ठरवून दिलेल्या मानांकाप्रमाणे साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे सदर बाब लागू नाही.

(३) शासन निर्णय दि.१९.०१.२०१८ अन्वये प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात ०१ मात्र ५००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत किमान ०२ आपले सरकार केंद्र, नगर पंचायत क्षेत्रासाठी ०१ मात्र ५००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतसाठी किमान ०२ केंद्र, व महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात करीता १०,००० लोकसंख्येसाठी ०१ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. यामुळे प्रत्येक नागरिकास नजिकच्या ठिकाणाहून सेवा उपलब्ध होतील.

(४) अशी बाब नाही.

जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या यादीत होणा-या गैरप्रकाराबाबत

(२३) ११६६३७ (३०-०७-२०१८). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या यादीत होणा-या गैरप्रकाराबाबत चौकशी करून संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्याबाबतची तक्रार जेएनपीटीचे प्रभारी अध्यक्ष यांच्याकडे दिनांक ६ एप्रिल, २०१८ रोजी वा त्या सुमारास करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व तदनुसार पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०९-२०१८) : (१) होय.

- (२) जवाहरलाल नेहरू बंदर विश्वस्त हे मोठे बंदर असून केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ शिपिंग यांच्या अखत्यारित येते. जे.एन.पी.टी. ने दिलेल्या माहितीनुसार, जेएनपीटीने गरजू प्रकल्पग्रस्त व्यक्तींना न्याय देण्यासाठी तसेच प्रकल्पग्रस्तांच्या भरती प्रक्रिया अधिक पारदर्शकरित्या पार पाडण्यासाठी नोकर भरतीचे तीन प्रकाराच्या याद्यांमध्ये वर्गीकरण केले असून त्याप्रमाणे प्राधान्याने प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याची तरतूद करण्यात आली आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात सन २०१७ मध्ये दाखल झालेल्या ८६७५० गुन्ह्यांपैकी ६५००० गुन्ह्यातील आरोपींना अद्याप अटक झाली नसल्याबाबत

(२४) ११७०२० (३०-०७-२०१८). श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्रीमती सीमाताई हिरे (नाशिक पश्चिम), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात सन २०१७ मध्ये विविध पोलीस ठाण्यामध्ये नोंदविण्यात आलेल्या खून, मारामाऱ्या, दरोडे, जबरी चोरी, बलात्कार, दुखापत आदि प्रकारच्या ८६७५० गुन्ह्यांपैकी ६५००० गुन्ह्यातील आरोपींना अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही असे , माहे मार्च २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, एवढ्या मोठ्या प्रमाणातील गुन्ह्यांचे अद्यापपर्यंत शोध न लागण्याची नेमकी काय कारणे आहेत,
- (३) असल्यास, याचे मुख्य कारण पोलीसांच्या खबऱ्यांचे नेटवर्क कोलमडले असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) तसेच, अनेक पोलीस ठाण्यामध्ये गंभीर गुन्ह्यांची तीव्रता दडपण्यासाठी घरफोडी असेल तर चोरी दाखवण्यात येते, दरोडा असेल तर ५ पेक्षा कमी चोर दाखवून त्याला चोरीचे स्वरूप देण्यात येते तसेच, पोलीसांची कामगिरी दाखवण्याकरिता अनेकदा आंतरराज्यीय टोळी पकडल्याचा दावा पोलीस ठाण्याकडून केला जात असल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-१०-२०१८) : (१), (२), (३) व (४) हे खरे नाही. सन २०१७ च्या वर्ष अखेर डिसेंबर मासिक गुन्हे अहवालावरून राज्यात २०१७ मध्ये विविध पोलीस ठाण्यामध्ये नोंदविण्यात आलेल्या खून, मारामाऱ्या, दरोडे, जबरी चोरी, बलात्कार, दुखापत आदि प्रकारचे ५६२१७ गुन्हे दाखल असून त्यापैकी ५२४७१ गुन्हे उघड आहेत. तसेच या गुन्ह्यांपैकी ३११८० गुन्ह्यांचे दोषारोप पत्र व त्या गुन्ह्यांतील आरोपींना अटक करून प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आली आहेत. उर्वरित गुन्हे पोलीस तपासावर आहेत.

(५) सन २०१७ मधील गुन्ह्यांचे उघडकीस येण्याचे प्रमाण ९३.२५% असून न्यायालयात दोषारोपपत्र पाठविलेल्या प्रकरणांचे प्रमाण ५५.४१% आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

चुनाभट्टी व तकिया वार्ड, कुर्ला (प.) (मुंबई) येथील ए.एच. वाडिया ट्रस्टच्या भूखंडावर १०० ते १५० वर्षांपासून बांधण्यात आलेल्या बांधकामांच्या पुनर्बांधणीबाबत

(२५) ११७०८२ (२३-०७-२०१८). **श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील चुनाभट्टी (कुर्ला भाग-३) व तकिया वार्ड, कुर्ला (प.) येथील ए.एच. वाडिया ट्रस्टच्या भूखंडावर १०० ते १५० वर्षांपासून बांधण्यात आलेल्या बांधकामांची पुनर्बांधणी करण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी करणारे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दिनांक १४ फेब्रुवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास व तदनंतर अनेक वेळा मा.मुख्यमंत्री यांना दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ट्रस्टच्या जागेवर असलेल्या इमारती व बांधकामांच्या पुनर्विकासासाठी परवानगी द्यावी या मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणता निर्णय घेतला व तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-१०-२०१८) : (१) अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन प्राप्त झाल्याचे आढळून येत नाही.

(२) न्यासाची जमीन विक्री करण्यास न्यासाने/न्यासाच्या विश्वस्तांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ३६ (१) (अ) अन्वये परवानगी घेणे बंधनकारक आहे व त्यानुसार ए.एच.वाडिया ट्रस्टच्या चुनाभट्टी येथील ज्या भूखंडाची विक्री करण्यात आली त्यास वेळोवेळी परवानगी घेण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

कर्जत (जि.रायगड) शहरातील असलेल्या शासनमान्य विनोबा निवासी कर्णबधिर विद्यालयाच्या काळजी वाहकाने शाळेतील ६ मुलींवर अत्याचार केल्याबाबत

(२६) ११७१६२ (३०-०७-२०१८). श्री.विजय ओटी (पारनेर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कर्जत (जि.रायगड) शहरातील शासनमान्य विनोबा निवासी कर्णबधिर विद्यालयाच्या काळजी वाहकाने शाळेतील ७ व १० वर्षांच्या वयोगटातील ६ मुलींवर अत्याचार केल्याचे दिनांक १५ एप्रिल, २०१८ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर काळजी वाहकाला पोलीसांनी अटक करून त्याच्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०९-२०१८) :(१) होय, हे खरे आहे. सदर गुन्हा दिनांक ३०/०३/२०१८ रोजी नोंदविण्यात आला आहे.

- (२) फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार कर्जत पोलीस ठाणे, जि. रायगड येथे गु.र.नं. ६०/२०१८ भा.दं.वि. कलम ३७६ (२), (D), (F), (I), ३५४, ३५४ (B), ३७७ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ५, ६, ८, १९(१) सह २१, बालकांसाठी न्यायकायदा २०१५ (काळजी आणि सुरक्षा) कलम ७५, ८२ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात येवून ३ आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींपैकी २ आरोपींना जामीन मिळाला आहे. सदरस्थितीत गुन्ह्याचा पोलीस तपास चालू आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

धारावी (मुंबई शहर) येथील पीएमजीपी कॉलनीतील पोलीस वसाहतीमधील इमारतीची झालेली दुरवस्था

(२७) ११७२९४ (३०-०७-२०१८). श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल), श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.प्रकाश फातर्पेकर (चेंबूर), श्री.तुकाराम काते (अणुशक्ती नगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) धारावी (मुंबई शहर) येथील पीएमजीपी कॉलनीतील पोलीस वसाहतीची एक इमारत अत्यंत जीर्ण झाली असून या इमारतीला जागोजागी तडे गेले असून यामुळे इमारतीत राहणा-या पोलीसांच्या कुटुंबांना धोका निर्माण झाला असल्याचे दिनांक २२ एप्रिल, २०१८ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी करून सदर इमारत दुरुस्त करण्याबाबत वा तिचा पुनर्विकास करण्याबाबत कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-१०-२०१८) : (१) पी.एम.जी.पी. वसाहत, धारावी, येथील इमारत क्र.५ नादुरुस्त आहे.

(२) उक्त इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी ₹१,६६,०७,७२९/- इतक्या खर्चाच्या अंदाजास प्रशासकीय मान्यता दिली असून उक्त निधी सार्वजनिक बांधकाम विभागास वितरित करण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

"अॅट्रॉसिटी" कायद्यासंदर्भात दलित, आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या " भारत बंद" बाबत

(२८) ११७५९८ (३०-०७-२०१८). श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.राजेश टोपे (घनसावंगी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मा.सर्वोच्च न्यायालयाने "अॅट्रॉसिटी" कायद्यासंदर्भात दिलेल्या निर्णयाविरोधात दलित, आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या " भारत बंद" ला दिनांक २ एप्रिल,२०१८ रोजी वा त्या सुमारास राज्याच्या अनेक भागात हिंसक वळण लागून सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार समाजकंटकांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-१०-२०१८) : (१) व (२) होय, हे खरे आहे. याप्रकरणी खालील घटक कार्यालय प्रमुखांनी भारत बंदच्या दरम्यान हिंसक वळण लागून सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीच्या घटना व त्यानुसार केलेल्या कार्यवाहीची माहिती पुढीलप्रमाणे आहे :-

१. पोलीस आयुक्त, नवी मुंबई:- हद्दीतील खांदेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवून ४ आरोपींना अटक केली असून आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

२. पोलीस आयुक्त नागपूर शहर:- हद्दीत एकूण ८ गुन्हे दाखल झाले असून त्यामध्ये शासकीय मालमत्तेचे ₹१०,०००/- नुकसान झाले. या प्रकरणी ८ दखलपात्र गुन्ह्यात ३८ आरोपींना अटक केली असून दोन गुन्ह्यात दोषारोपपत्र मा.न्यायालयात सादर केले असून उर्वरित सहा गुन्ह्यांचा तपास सुरु आहे.

३. पोलीस अधीक्षक जालना:- एसटी बसचे रुपये २०,०००/- नुकसान झाले असून त्याबाबत गु.र.क्र.८०/२०१८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणी ४ अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

४. पोलीस अधीक्षक भंडारा:- टायर जाळून रस्त्यावर निषेध केला व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याने पो.स्टे.लखनी येथे गु.र.क्र.६२/२०१८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा तपास सुरु आहे.

५. पोलीस अधीक्षक, जळगांव:- खाजगी गाडीच्या काचा फोडणे, लाठ्या काट्याने व दगडाने मारहाण करून जखमी केल्याबाबत मुक्तार्डनगर पो.स्टे. येथे ग.र.क्र.५५/२०१८ अन्वये गुन्हा प्रकरणी ज्ञात व अज्ञात ७० ते ८० इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. .

६. पोलीस अधीक्षक, नंदूरबार:- जिल्ह्यात अज्ञात तरुणांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तसेच हिसक वर्तन केल्याने त्यांचे विरुद्ध शहादा पो.स्टे. येथे गु.र.क्र.१०२/२०१८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर सार्वजनिक मालमत्तेचे एकूण रुपये १,२८,०००/- चे नुकसान झाले आहे. सदर प्रकरणी शहादा पोलीस स्टेशन येथे २ गुन्हे दाखल झाले असून १०१/२०१८ व १०२/२०१८ मधील अज्ञात आरोपींचा शोध घण्यात येत आहे. याबाबत पोलीस तपास सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

उरणच्या (जि.रायगड) न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्हावा गाव आणि परिसरातील नागरिकांची व्याजाचे आमिष दाखवून केलेली फसवणूक

(२९) ११८१९९ (३०-०७-२०१८). श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उरणच्या (जि.रायगड) न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्हावा गाव आणि परिसरातील नागरिकांना वार्षिक सुमारे १८ टक्के व्याजाचे आमिष दाखवून २१ जणांना कोट्यवधी रुपयांनी फसविण्या-याला न्हावा-शेवा पोलीसांनी अटक केल्याचे माहे एप्रिल, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी संबंधीतांवर कारवाई करण्याबाबत तसेच फसवणूक झालेल्यांचे पैसे परत करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-१०-२०१८) : (१) व (२) न्हावा शेवा पोलीस ठाणे, नवी मुंबई यांचेकडे प्राप्त तक्रारीनुसार ज्यादा व्याजदाराचे आमिष दाखवून खोटे करारपत्र व पैसे नसलेल्या बँक खात्याचे धनादेश देवून १९ गुंतवणूकदारांचे रुपये ७२,००,०००/- ची फसवणूक केली म्हणून ३ आरोपींविरुद्ध गुन्हा रजि. क्र.१०/२०१७ भादंवि कलम ४६५, ४२०, ४६७, ४७१, ४६८ एम.पी.आय.डी. कलम ३, ४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला असून २ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

आरोपी क्र.१ ने रुपये ४.७५ लाख इतकी रक्कम कोर्टात जमा केलेली आहे तसेच आरोपी क्र.१ व २ यांचे मालकीचे घर गोठविण्यात आलेले आहे. दि.६/०७/२०१८ रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गुन्हा न्यायप्रविष्ट आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

धुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत

(३०) ११८५७३ (२६-०७-२०१८). श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.भारत भालके (पंढरपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धुळे जिल्ह्यात गत दोन महिन्यात खुनाच्या ४ घटना घडल्या असून येथील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असल्याचे माहे मे, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास येथे दरोडा, सण-उत्सवात हाणामारी यासारख्या घटना घडत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यामुळे येथील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-१०-२०१८) : (१) धुळे जिल्ह्यात १) धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १२९/२०१८, २) देवपुर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ६३/२०१८, ३) पश्चिम देवपुर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ७३/२०१८ व ४) शिरपुर तालुका पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.३९/२०१८ असे एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले असून एका गुन्ह्यात मा. न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

(२) धुळे जिल्ह्यात डांगुर्णी या गावी गाव दरवाजाजवळ झेंडा लावण्याचे कारणावरून दोन गटात हाणामारी झालेली आहे. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं.५१/२०१८ भा.द.वि.क.३९५, ३०७, ३५४, ३५४(अ), १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४,५०६, सह अॅटॉसिटी अॅक्ट ३ (१) (आर) (एस) (डब्ल्यु) ३ (२) (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच गु.र.नं.५२/२०१८, भा.द.वि.क.३९५, ४५२, ३५४(अ), ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

(३) धुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संबंधीत घटनेच्या ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. याप्रकरणी वेळीच कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.

(४) विलंब झालेला नाही.

धुळे जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत दिलेले निवेदन

(३१) ११८५७४ (३०-०७-२०१८). श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख

(मालाड पश्चिम), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.भारत भालके (पंढरपूर) : सन्माननीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाने नोकरभरती बंद केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा एक हजार रुपये भत्ता द्यावा, मुद्रा लोन त्वरित मंजूर करावे इ. मागण्यांसाठी धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर बेरोजगारांनी मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या मोर्चाची दखल घेऊन शासनाने धुळे जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच निवेदनातील इतर मागण्यांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (२८-०९-२०१८) : (१) होय, हे खरे आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस, धुळे जिल्हा यांनी दि. ०३/०५/२०१८ रोजी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, धुळे यांना दिले आहे.

(२) सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक सहाय्य योजनेचा अपेक्षित उद्देश साध्य होत नसल्यामुळे, शासन निर्णय दि. ११.२.२००४ नुसार सदर योजना बंद करण्यात आली आणि त्याऐवजी सदरच्या योजनेत सुधारणा करून ती बेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्थांना आर्थिक सहाय्य अशा स्वरूपात राबविली जात आहे, मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत जास्त तरुणांना मिळावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली शासन निर्णय दि. १४.३.२०१६ अन्वये मुद्रा बँक योजना समन्वय समितीची स्थापना करण्यास मान्यता दिलेली आहे. राज्यातील कंत्राटी पदधारकांना नियमित सेवेत सामावून घेण्याबाबतच्या प्रकरणाबाबत परिपूर्ण अभ्यासाकरिता मा. मंत्री कौशल्य विकास व उद्योजकता यांचे अध्यक्षतेखाली दि. ८.५.२०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये समिती गठीत करण्यात आली आहे. उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या दि. ३.४.२०१८ रोजीच्या अधिसूचनेन्वये स्थापन केलेल्या असंघटीत कामगार सुरक्षा मंडळामध्ये १२२ रोजगारांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर ७८ उद्योगातील कामगारासाठी किमान वेतन पुनःनिर्धारित केले आहे. वित्त विभाग शासन निर्णय दि. १६.५.२०१८ च्या शासन निर्णयान्वये विविध निवडक प्रशासकीय विभागातील रिक्त पदांच्या सरळसेवा भरतीसाठी संबंधीत प्रशासकीय विभागांना पदभरतीची मुभा देण्यात आली आहे तर सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २.७.२०१८ अन्वये गट-क व गट ब (अराजपत्रित) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरतांना अनुसरावयाची कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे. दीर्घकालीन वित्तीय स्थैर्यासाठी वेतनवाढीचा सरासरी दर हा महसूल वाढीच्या दरापेक्षा अधिक असता कामा नये हे सर्वसामान्य तत्व पाळणे आवश्यक असल्याने वित्त विभाग, शासन निर्णय दि. २.६.२०१५ व तदनंतरचे पदभरतीबाबतचे निर्बंध विचारात घेऊन पदभरती चालू असल्याने पद भरण्यास अत्यंत कमी पदे उपलब्ध आहेत. परिणामी आयोगाकडे मर्यादित पदांची मागणी नोंदविली जाते त्यानुसार प्राप्त मागणीपत्राच्या आधारे आयोगाकडून जाहिरात

प्रसिध्द करून भरती प्रक्रीया राबविली जाते. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम, व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान तसेच पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, सुधारित बीज भांडवल योजना व जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना तसेच स्वयंरोजगारासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज योजना इ. योजना राबविण्यात येतात.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

खेड शिवापूर (जि.पुणे) येथील खोपी फाट्यावर महामार्गालगत असणाऱ्या शोगिनी टेक्नो आर्टस् कंपनीला लागलेल्या आगीबाबत

(३२) ११९१३६ (३०-०७-२०१८). श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.अमित झनक (रिसोड) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खेड शिवापूर (जि.पुणे) येथील खोपी फाट्यावर महामार्गालगत असणाऱ्या शोगिनी टेक्नो आर्टस् कंपनीला दिनांक ३ मे, २०१८ रोजी वा त्यासुमारास आग लागली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी करून कंपनीला नुकसान भरपाई देण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (२९-०९-२०१८) : (१) होय, खेड शिवापूर जि. पुणे येथील खोपी फाट्यावर महामार्गालगत असणाऱ्या शोगिनी टेक्नो आर्टस कंपनीला दि.०३/०५/२०१८ रोजी सकाळी ५:१५ वाजता आग लागली हे खरे आहे.

(२) दिनांक ०३/०५/२०१८ रोजी सदर आगीच्या घटनेची चौकशी उप संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, पुणे यांनी केली. भोगवटादाराने नियमानुसार सुरक्षा लेखा परिक्षण न केल्यामुळे त्यांचेविरुद्ध खटला दाखल करण्यात आलेला असून आगीच्या बातमीचा लेखी अहवाल सादर न केल्यामुळे दुसरा खटला दाखल केलेला आहे.

व्यवस्थापनाने सदर कारखान्याचा "दि ओरियंटल इन्शुरन्स कंपनी लि. चा ८२ कोटी रुपयांचा विमा काढलेला आहे. (आगी संदर्भात) विमा क्रं. १६१२००/११/२०१८/४८७ काढलेला आहे. व्यवस्थापनाने एकुण २० कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचे या कार्यालयास लेखी कळविले आहे. विम्यासंदर्भात कारवाई व कागदपत्राची पूर्तता विमा संस्थेला करत असल्याचे व्यवस्थापनाने लेखी कळविले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे आधार केंद्र सुरु करण्याबाबत

(३३) ११९१७६ (२५-०७-२०१८). श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.जयकुमार गोरे (माण), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालये, नागरी सुविधा केंद्र, राष्ट्रीयकृत व खाजगी बँका आणि टपाल कार्यालयांमध्ये ३५० हून अधिक आधार केंद्र सुरु करण्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला मात्र युआयडीएआयच्या संकेतस्थळानुसार प्रत्यक्षात केवळ २४७ आधार केंद्र सुरु असल्याचे दिनांक ७ मे, २०१८ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उर्वरित (१०३) आधार केंद्र सुरु करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-१०-२०१८) : (१) हे खरे नाही.पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांची क्षेत्रीय कार्यालये, तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्र येथे महा ई-सेवा केंद्र, राष्ट्रीयकृत व खाजगी बँका आणि टपाल कार्यालये येथे आधार केंद्र सुरु आहेत. मे, २०१८ मध्ये महाऑनलाईन-१३०, राष्ट्रीय बँक व खाजगी बँका-७४ व पोस्ट ऑफीस-१२२ असे एकूण ३२६ आधार केंद्र कार्यरत होती. UIDIA च्या संकेतस्थळावर समक्रमित केलेली केंद्र दिसतात. समक्रमित ५ दिवसांत करावे लागते. त्यामुळे संकेतस्थळावर व प्रत्यक्ष चालू असलेली आधार केंद्र यांचे संख्येत फरक दिसू शकतो.

(२) हे खरे नाही. पुणे जिल्ह्यातील मे २०१८ मध्ये एकूण ३२६ आधार केंद्र सुरु असून महाऑनलाईन-१३०, राष्ट्रीय बँक व खाजगी बँका-७४ व पोस्ट ऑफीस-१२२ असे एकूण ३२६ आधार केंद्र कार्यरत होती. UIDIA च्या संकेतस्थळावर समक्रमित केलेले केंद्र दिसतात. समक्रमित ५ दिवसांत करावे लागते. त्यामुळे संकेतस्थळावर व प्रत्यक्ष चालू असलेली आधार केंद्र यांचे संख्येत फरक दिसू शकतो. याशिवाय राष्ट्रीयकृत व खाजगी बँका तसेच पोस्ट ऑफीस या यंत्रणेमार्फत पुणे जिल्ह्यात वाढीव नवीन आधार केंद्र सुरु करण्याचा प्रयत्न UIDIA यांचेमार्फत करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

बुलढाणा जिल्ह्यात पोलीस पाटीलांची रिक्त पदे भरण्याबाबत

(३४) ११९७३५ (२६-०७-२०१८). डॉ.संजय रायमुलकर (मेहकर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बुलढाणा जिल्ह्यात पोलीस पाटीलांची सुमारे २०९ पदे सद्यःस्थितीत रिक्त असल्याचे माहे मे, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरील रिक्त पदांमुळे अनेक गावांचा कारभार पोलीस पाटीलांविना सुरू आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरील पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. देवेंद्र फडणवीस (११-१०-२०१८) :** (१) बुलढाणा जिल्ह्यात पोलीस पाटीलांची १२१० पदे मंजूर असून कार्यरत पदे ९३२ आहेत तर २७८ पदे रिक्त आहेत.
- (२) नाही. रिक्त झालेल्या पदांच्या गावांचा प्रभार नजिकच्या गावांच्या पोलीस पाटीलांकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून सोपविण्यांत आला आहे.
 - (३) पोलीस पाटील रिक्त पदे भरण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निर्देश देण्यांत आलेले आहेत. रिक्त पदांमध्ये पोलीस पाटील सेवानित्त होणे, मयत होणे, तसेच ज्या पदासाठी पोलीस पाटील पद राखीव होते, त्या प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न होणे तसेच पोलीस पाटील यांची प्रकरणे प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे न्यायप्रविष्ट असणे इ. कारणांमुळे पोलीस पाटील यांचे पदे रिक्त आहेत.
 - (४) प्रश्न उद्भवत नाही.

आरे वसाहतीत (मुंबई) एका मुलाचा मृतदेह आढळून आल्याबाबत

- (३५) १२१००१ (३०-०७-२०१८).** श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखा विभागात पोलीस निरीक्षक असणाऱ्या श्री. नरेंद्र शिंदे यांचा मुलगा कु. अर्थव याचा मृतदेह दिनांक ९ मे, २०१८ रोजी वा त्या सुमारास सकाळी आरे वसाहतीत आढळून आला, हे खरे आहे काय,
 - (२) असल्यास, आरे पोलीसांकडे या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे, हे ही खरे आहे काय,
 - (३) असल्यास, सुर असलेल्या तपासात काय आढळून आले व त्यानुषंगाने पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 - (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. देवेंद्र फडणवीस (०९-१०-२०१८) :** (१) , (२) व (३) मयत मुलाचा मृतदेह दिनांक ०९ मे, २०१८ रोजी बंगला नंबर ३१ च्या पाठीमागे, तलावाच्या शेजारी, रॉयल पामस, आरे कॉलनी गोरेगाव पुर्व, मुंबई येथे मिळून आलेला आहे. सदरबाबत आरे पो. ठाणे येथे गु.र.क्र. ११६/१८ कलम ३०२ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तदनंतर सदरचा गुन्हा दि.

१७.५.२०१८ रोजी पुढील तपासाकरीता गुन्हे अन्वेषण विभाग, कांदिवली पश्चिम, मुंबई या कक्षाकडे वर्ग करण्यात आला असून सदरचा गुन्हा तपासावर आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथील १२ वीच्या परीक्षा केंद्रावर बोगस परीक्षार्थी आढळून आल्याबाबत

(३६) १२२०६४ (२६-०७-२०१८). श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथील १२ वीच्या परीक्षा केंद्रावर दुस-याच्या नावावर परीक्षा देणा-या ७ बोगस परीक्षार्थींसह १५ जणांवर अजिंठा पोलीसांनी दिनांक २७ फेब्रुवारी, २०१८ रोजी वा त्यासुमारास गुन्हा दाखल केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी चौकशी करून सदर आरोपींवर तसेच बोगस परीक्षार्थी बसविण्या-या संबंधित विद्यार्थ्यांवरही कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-१०-२०१८) : (१) होय हे खरे आहे.

- (२) सदर प्रकरणी प्राप्त फिर्यादींवरून अजिंठा पोलीस स्टेशन, येथे गु.र.नं.४१/२०१८ भा.दं.वि.स.कलम ४१९, ४६५, ४६८, ४७१, सह महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड व तत्सम परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक अधिनियम -१९८२ प्रमाणे दि.२६/०२/२०१८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी एकुण १५ आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ७ बोगस परीक्षार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध घेणेवर व अटक करणेवर गुन्हा पोलीस तपासावर आहे.
- (३) विलंब झालेला नाही.

नाशिक येथील पोलीस वसाहतीचा पुनर्विकास करणेबाबत

(३७) १२२२०८ (३०-०७-२०१८). श्रीमती देवयानी फरांदे (नाशिक मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिक येथील पोलीस वसाहतीचा पुनर्विकास करण्याची योजना शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, एकुण किती एकर जागा वसाहतीच्या इमारती बांधण्यासाठी उपलब्ध होणार आहे व यामधून किती अतिरिक्त एफएसआय उपलब्ध होणार आहे,

- (३) असल्यास, सदर योजना किती कालावधीत पुर्ण करण्याचा कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे व तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-१०-२०१८) : (१) महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत सदर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

(२) पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांच्या मुख्यालयातील ५३ एकर जागेपैकी सध्या सुस्थितीत असलेल्या इमारती व पोलीस कवाडतीचे मैदान वगळता उर्वरित जागेवर नवीन पोलीस वसाहत आणि अन्य प्रशासकीय इमारती, यांचे बांधकाम करण्याचे नियोजन असून ३.०० एफ.एस.आय. अनुज्ञेय आहे.

(३) निधीच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने प्रकल्प हाती घेण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मोहने (जि. ठाणे) पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या जेतवननगर येथील तरुणावर
प्राणघातक हल्ला झाल्याबाबत**

(३८) १२२६७४ (३०-०७-२०१८). श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) टिटवाळा (जि. ठाणे) खडकपाडा पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या मोहने येथील जेतवननगर येथे राहत असलेल्या गावठी दारू गुलत्याविरोधात अभियान चालविणाऱ्या श्री. विनोद सोनवणे या तरुणावर १० ते १५ जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना दिनांक ९ मे, २०१८ रोजी वा त्या सुमारास घडली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास याबाबत शासनाने चौकशी करून पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-१०-२०१८) : (१), (२) व (३) सदर प्रकरणी फिर्यादी विनोद सोनवणे यांचेवर दि. ४.५.२०१८ रोजी झालेल्या हल्ला प्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, कल्याण मधील खडकपाडा पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. १५७/२०१८ भा.दं.वि. कलम ३०७, ३२४, १४१, १४३, १४७, १४८, ३९५, ३९७, ५०६, सह भा.ह.का. कलम ३, ४, २७ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१), १३७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात ११ आरोपी निष्पन्न झाले असून ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरचा गुन्हा तपासावर आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

आझादनगर (ठाणे) येथे एका बालिकेवर झालेला अत्याचार

(३९) १२२८१० (२५-०७-२०१८). डॉ.भारती लव्हेकर (वर्सोवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे येथील आझादनगरच्या निर्जन झूडपामध्ये श्री. सुमन नंदकुमार वय ३८ वर्षीय व्यक्तीने आईस्त्रीमचे आमिष दाखवून भांडूप येथील एका बालिकेवर दिनांक १८ मार्च, २०१८ रोजी वा त्या सुमारास अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी आरोपीस अटक करण्यासाठी पोलीसांनी चार पथके गठित केली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी केवळ २४ तासात पोलीसांनी आरोपीस अटक केली, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या प्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०९-२०१८) : (१), (२) व (३) होय, हे खरे आहे. सदर घटना दिनांक १६/०३/२०१८ रोजी घडलेली आहे.

(४) फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत कापुरबावडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ९२/२०१८ भा.दं.वि. कलम ३६३, ३६६ (अ), ३७६ (आय), ३९२,

५०६ (२) सह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम ३ (अ) (क) (ड), ४,६,९ (आय) (एम) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येवून आरोपीस अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध मा. न्यायालयात दोषारोपपत्र पाठविण्यात आले असून त्याचा स्पेशल कोर्ट केस नं. १३६/२०१८ असा आहे. सदरस्थितीत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाला निधीचा पुरवठा करण्याबाबत

(४०) १२३३७२ (२०-०७-२०१८). प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.बसवराज पाटील (औसा) : सन्माननीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे शासनाने घोषित करून त्यासाठी महामंडळाला २०० कोटी, ४०० कोटी देऊ असे घोषित केले आहे परंतु प्रत्यक्षात महामंडळाला कोणताही निधी मिळाला नसल्याची बाब माहे मे, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व चौकशीत काय आढळून आले,
- (३) असल्यास, त्यानुसार महामंडळाला निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (२८-०९-२०१८) : (१) अंशतः खरे आहे.

(२), (३) व (४) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अंशदान भागभांडवल रुपये ४००.०० कोटीने वाढविण्यास दि. ३१ मार्च, २०१७ अन्वये मंजूरी देण्यात आली आहे. तर दि. २१.११.२०१७ च्या शासन निर्णयाअन्वये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना या ३ योजना राबविण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. सदर स्थितीत महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या रुपये ७१.४९ कोटी भागभांडवलातून प्रकरणपरत्वे निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

राज्यात ६ नवीन खुली कारागृहे सुरु करण्याच्या निर्णयाबाबत

(४१) १२३८८० (२६-०७-२०१८). श्री.अनिल बाबर (खानापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बंद भिंतीच्या आत शिक्षा भोगणा-या कैद्यांपेक्षा खुल्या कारागृहात गुन्हेगारांना सुधारण्याची एक संधी द्यावी, याकरीता गृह विभागाने खुल्या कारागृहांची संख्या वाढविण्याचा निर्णय माहे मे २०१८ मध्ये वा त्या दरम्यान घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर निर्णयाच्या अनुषंगाने राज्यात ६ नवीन खुली कारागृहे सुरु करण्यात येणार आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर कारागृहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सुरु करणार आहेत तसेच सदर कैद्याकडून कोणकोणत्या प्रकारची कामे करून घेतली जाणार आहेत व खुली कारागृहे सुरु करण्याची अंमलबजावणी कधीपर्यंत होणार आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (११-१०-२०१८) : (१) व (२) होय, हे खरे आहे.

(३) शासन अधिसूचना दि. २२.०६.२०१८ अन्वये राज्यातील धुळे, यवतमाळ, लातूर, वर्धा, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये खुली कारागृहे सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सदर कारागृहामध्ये उपलब्ध शेती क्षेत्रातून अन्नधान्य उत्पादन धोबीकाम व इतर संकीर्ण कामे करून घेतली जाणार आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

खेड (ता.खेड,जि.रत्नागिरी) शहरातील जिजामाता उद्यानातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याबाबत

(४२) १२४१३८ (३०-०७-२०१८). श्री.सदानंद चव्हाण (चिपळूण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खेड (ता.खेड,जि.रत्नागिरी) शहरातील जिजामाता उद्यानातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची दिनांक २६ मार्च, २०१८ रोजी वा त्या सुमारास अज्ञाताकडून विटंबना करण्यात आली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी मा.लोकप्रतिनिधींनी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी तपास करून दोषींना अटक करण्यात आली आहे काय व त्यांचेवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-१०-२०१८) : (१) होय.

(२) होय.

(३) सदर घटनेच्या अनुषंगाने फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरुद्ध खेड पोलीस ठाणे गु.र.नं.६३/२०१८ भादं.१३(अ), २९५(अ) अन्वये दि. २६.०३.२०१८ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मौजे धाड (ता.जि.बुलढाणा) परीसरात मोठ्या प्रमाणात सुरु असलेले अवैध व्यवसाय

(४३) १२४३३८ (३०-०७-२०१८). श्री.राहुल बोंद्रे (चिखली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे धाड (ता. जि. बुलढाणा) परीसरात अवैध दारू विक्री, वरली, मटका व इतर अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु असून पोलीस याकडे दुर्लक्ष करित असून अवैध व्यावसायीकांना पाठीशी घालित असल्याने परीसरातील नागरीकांमध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचे माहे जून, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निर्दशनास आले आहे, हे खरे आहे काय ,

(२) असल्यास, अपघात, शेतीचे वाद, चोरीचे प्रकरणे, अवैध प्रवासी वाहतूक यामध्ये खोटे गुन्हे दाखल होत असल्याने परीसरातील नागरीकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास उडाल्याने पोलीस अधिक्षक बुलढाणा यांच्याकडे तक्रारीची नोंद होत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व तदनुसार शासनाने अवैध व्यवसाय करणा-यांवर तसेच त्यांना सहाय्य करणा-या पोलीसांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-१०-२०१८) : (१) व (२) हे खरे नाही.

सन २०१७ व जुलै २०१८ च्या अखेरपर्यंत अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.

सन	अवैध दारू		
	गुन्हे	अटक आरोपी	जप्त मुद्देमाल
२०१७	११२	११६	३,३३,३६३
माहे जुलै २०१८ पर्यंत	७९	८०	२,३५,२४०

सन	अवैध जुगार		
	गुन्हे	अटक आरोपी	जप्त मुद्देमाल
२०१७	११	२४	३७,७९४
माहे जुलै २०१८ पर्यंत	१२	३२	८५,५७५

वर नमूद गुन्ह्यातील आरोपीतांविरुद्ध मुंबई दारुबंदी अधिनियम कलम ९३ प्रमाणे सन २०१७ मध्ये ३० प्रकरणामध्ये तसेच, माहे जुलै २०१८ पर्यंत ११ प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली आहे.

सन २०१७ व जुलै २०१८ च्या अखेरपर्यंत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.

	अवैध प्रवासी		इतर मो.वा.केसेस	
	गुन्हे	वसूल दंड	गुन्हे	वसूल दंड
२०१७	१८५	८०००	१५२८	२,८७,४००
माहे जुलै २०१८ पर्यंत	१३८	कोर्ट दाखल	१००९	२,०१,८००

सदर पोलीस स्टेशनांतर्गत शेतीचे वाद, चोरीची प्रकरणे, अवैध प्रवासी वाहतूक इ. बाबत कोणतेही खोटे गुन्हे दाखल केलेले नाहीत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मालेगाव शहरातील (जि.वाशिम) पोलीस कर्मचा-यांच्या निवासस्थानाबाबत

(४४) १२४५४९ (२६-०७-२०१८). श्री.अमित झनक (रिसोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मालेगाव शहरातील (जि.वाशिम) पोलीस कर्मचारी निवासस्थानाचा प्रश्न हा अनेक वर्षांनंतरही अद्यापपर्यंत प्रलंबित असल्याचे माहे मे, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पोलीस स्टेशन परिसरातच असलेली पोलीस कर्मचा-यांची निवासस्थाने मोडकळीस आली आहेत तर काही जिर्णावस्थेत असल्याचे आढळून आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून पोलीस कर्मचा-यांच्या निवासस्थानाचा प्रश्न सोडविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-१०-२०१८) :(१) व (२) होय.

(३) उक्त निवासस्थाने दुरुस्तीबाबत क्षेत्रीय स्तरावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे.

पोलीस वसाहतीसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत क्षेत्रीय कार्यालयाकडून संबंधित कार्यालयास पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पिंपरी चिंचवड येथील पोलीस वसाहतीच्या झालेल्या दुरवस्थेबाबत

(४५) १२४५९७ (२६-०७-२०१८). अॅड.गौतम चाबुकस्वार (पिंपरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पिंपरी चिंचवड (जि. पुणे) येथील सन १९८० मध्ये पोलीसांसाठी बांधण्यात आलेली पहिली पोलीस वसाहत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर वसाहती बरोबरच चिंचवड येथे अजमेरा सोसायटी येथेही एक इमारत असून त्यात १६ खोल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर दोन्ही वसाहतीतील इमारतींची दुरवस्था झाली असून पोलीस कर्मचारी त्यांच्या कुटुंबीयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, शासनाने याबाबत चौकशी केली आहे काय, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व तदनुसार शासनाने पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-१०-२०१८) : (१) व (२) होय.

(३) व (४) सदर इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी ₹२४.०० लक्ष इतक्या खर्चाच्या अंदाजास प्रशासकीय मान्यता दिली असून उक्त निधी सार्वजनिक बांधकाम विभागास वितरित करण्यात आला आहे. त्यानुसार दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

कासेगाव (ता.इस्लामपूर, जि.सांगली) येथील पोलीस ठाण्याची इमारत व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाबाबतचा प्रलंबित प्रस्ताव

(४६) १२५१४३ (३०-०७-२०१८). श्री.शिवाजीराव नाईक (शिराळा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) इस्लामपूर (जि.सांगली) येथील कासेगाव पोलीस ठाण्याची जागा ३७ वर्षे भाड्याने घेतलेली असून येथील पोलीस कर्मचाऱ्यांना निवासस्थानाचीही सोय नसल्याने तेथील पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ गावांचा समावेश असल्याने कर्मचारी संख्या व कामाचा व्याप विचारात घेता पोलीस कर्मचाऱ्यांना काम करणे अवघड झाले असल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, माहे मार्च, २०११ मध्ये वा त्यादरम्यान पोलीस ठाण्याची नवीन इमारत व कर्मचारी निवास स्थानाचा सुधारीत प्रस्ताव जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता तथापि, त्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, कासेगाव पोलीस ठाण्याची इमारत व निवासस्थान बांधण्याबाबत शासनाने अद्यापपर्यंत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-१०-२०१८) :(१) व (२) सध्या या पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० गावांचा समावेश आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची सोय होणे आवश्यक आहे.

(३) पोलीस अधीक्षक, सांगली यांनी दिनांक ०६.०२.२०१७ रोजी जिल्हाधिकारी, सांगली यांना प्रस्ताव सादर केलेला आहे.

(४) पोलीस ठाण्याची इमारत व निवासस्थानाकरिता कासेगाव पोलीस ठाण्याकडून कासेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रापैकी भूमापन क्र.२९६६ मधील साडेतीन एकरची मागणी केलेली असून सदर जागेची पोलीस ठाणे मार्फत मोजणी करण्यात आलेली आहे. सदर जागेचे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे ना-हरकत प्रमाणपत्र, कासेगाव ग्रामपंचायतीचा ठराव व त्या ठरावावरील मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, सांगली यांचे ना-हरकत प्रमाणपत्र अवगत झालेली आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

कंधार (जि.नांदेड) शहरात नविन पोलीस वसाहतीचे बांधकाम करणेबाबत

(४७) १२५३१२ (३०-०७-२०१८). श्रीमती अमिता चव्हाण (भोकर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कंधार (जि.नांदेड) शहरातील पोलीस कर्मचारी वसाहतीची इमारत जीर्ण झाल्यामुळे पोलीस कर्मचा-यांना भाड्याने रहावे लागत असल्याचे दिनांक १७ मे, २०१८ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने उक्त प्रकरणी चौकशी करून पोलीस वसाहतीसाठी निधीची तरतूद करून नवीन पोलीस वसाहत बांधकामासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-१०-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२) पोलीस स्टेशन कंधार येथे नवीन शासकीय निवासस्थाने बांधकाम करण्यासाठी अद्यावत दरसूचीवर आधारित सुधारीत अंदाजपत्रके / नकाशे सादर करण्यासाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड यांना पोलीस अधीक्षक, नांदेड कार्यालयाने कळविले आहे. सदर प्रस्ताव शासनास अद्याप प्राप्त झालेला नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

निंभोरा (ता.जि. अकोला) येथील शेतकऱ्यांने खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याबाबत

(४८) १२६२९५ (०३-०८-२०१८). श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) निंभोरा (ता.जि. अकोला) येथील श्री. किशोर ताथोड या शेतकऱ्याने खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून दिनांक ३० जुलै, २०१७ रोजी केलेल्या आत्महत्या प्रकरणी मयताच्या पत्नीने अकोला येथील अकोट पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त तक्रार दाखल करताना संबंधित ठाणेदाराने टाळाटाळ केली तसेच मयताच्या गर्भवती पत्नीसमवेत असभ्य वर्तन करून अपमानास्पद वागणूक दिली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी पिडीत व्यक्तीची तक्रार दाखल करून घेण्यासाठी तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांना सदर ठाणेदारावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतीनिधिनी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सुमारे १ वर्षाचा कालावधी उलटून सुद्धा अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, हे ही खरे आहे काय,

- (५) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर व सदर शेतकऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त करणा-या संबंधीत दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
(६) नसल्यास, विलंबाची करणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-१०-२०१८) : (१) होय, हे खरे आहे. मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून अॅस्पायर होम फायनान्स अकोला व विस्तार फायनान्स कंपनीमधील ४ कर्मचाऱ्यांविरुद्ध पो.स्टे.अकोट येथे गु.र.क्र.२१२/१७ कलम ३०६ ३४ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

(२) हे खरे नाही. मयताच्या पत्नीस फिर्याद देत असताना चक्कर येत असल्यामुळे, त्यांची तब्बेत बरोबर नसल्याने तसेच त्यांना व्यवस्थीत बोलता येत नसल्यानेच त्यांना जबानी रिपोर्ट देण्यास विलंब झाला. त्यांचा जबानी रिपोर्ट वरून उपरोक्त प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.

(३), (४) व (५) सदर प्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी तत्कालिन अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांचेकडे तोंडी तक्रार दिली होती. सदर चौकशीमध्ये मृतक यांनी अॅस्पायर कंपनी व विस्तार कंपनी यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची थकबाकी असल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना त्यांच्या घरी जाऊन कर्जाच्या हप्त्याच्या परतफेडीबाबत अपमानास्पद बोलल्याने त्यांनी त्यांचे रहाते घराचे पाठीमागे विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केल्याप्रमाणे पो.स्टे.अकोट येथे गु.र.क्र.२१२/१७ कलम ३०६ ३४ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. सर्व आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

अकोला शहर व जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याबाबत

(४९) १२६२९६ (०३-०८-२०१८). श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अकोला शहरात जुगार, खुलेआम क्लब असे अवैध धंदे तसेच साखळी चोरीचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास येत आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, अकोला जिल्ह्यात सुद्धा वर्षभरापासून अवैध धंदे, गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास येत आहे, हे ही खरे आहे काय,
(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी करून गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्यास जबाबदार असणा-या दोषी अधिका-यांवर कारवाई करण्याबाबत तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास विलंबाची करणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-१०-२०१८) : (१), (२) व (३) अकोला जिल्ह्यात अवैध जुगार व सोनसाखळी चोरी संबंधाने केलेल्या कार्यवाहीची माहिती खालील प्रमाणे आहे.

कालावधी	अवैध जुगार दाखल गुन्हे	सोनसाखळी चोरी दाखल गुन्हे
जुलै २०१७	५१९	१४
जुलै, २०१८	६५३	१३

प्रभावीपणे कारवाई करून अवैध जुगारास आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याने अवैध जुगार संबंधी गुन्ह्यामध्ये वाढ झालेली दिसत आहे.

अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी प्रभावीपणे छापा टाकून कारवाई करण्यात येत असून गुन्ह्यांना प्रतिबंध करणेबाबत पो.स्टे. प्रभारी यांना गुन्हे परिषदे दरम्यान व वेळोवेळी सूचना देण्यात येतात. सन २०१८ मध्ये अवैध धंदे चालवणारे यांचेवर जास्तीत जास्त केसेस करण्यात आलेल्या आहेत व यावर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक येथे नवीन आधार कार्ड केंद्र सुरु करण्याबाबत

(५०) १२६३२९ (०४-०८-२०१८). श्रीमती देवयानी फरांदे (नाशिक मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक येथे पाच ठिकाणी नवीन आधार कार्ड केंद्र सुरु करण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांनी दिनांक १९ जून, २०१८ रोजी वा त्यासुमारास दिलेले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपजिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन चौदा दिवसांचा कालावधी होऊनही आधार केंद्र सुरु करण्यात आलेले नाही, हे ही खरे आहे काय ,

(३) असल्यास, याबाबत चौकशी करून नवीन आधार कार्ड केंद्र सुरु करण्याबाबत तसेच उपजिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित अधिकारी /कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-१०-२०१८) : (१) व (२) हे खरे नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.